S & T Corporation Limited ___

Builder & Developers

October 14, 2023

To BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Fort, Mumbai -400001 **Ref**.: Scrip Code - 514197

Dear Sir/Madam,

Sub- Intimation to Stock Exchange regarding publication of Standalone & Consolidated financial statement for 2nd quarter and 6 months ended on September 30, 2023

Pursuant to Regulation 30 and 47(3) of SEBI (LODR) Regulation,2015, please find enclosed the copies of newspaper advertisement published on Saturday, October 14, 2023 of the newspaper "Active Times" (English Newspaper) and "Mumbai Lakshadeep" (Marathi Newspaper), regarding publishing of Standalone & Consolidated Financial Results of the Company for the 2nd quarter and 6 months ended September 30, 2023 which were approved and taken on record by the board of directors, in their meeting held on October 13, 2023.

The aforesaid financial results also uploaded on website of the Company.

Kindly take the same on your records.

Thanking You.
Yours Faithfully,
For **S & T Corporation Limited**

Deepika Jagdale Company Secretary & Compliance Officer ACS 65539

195, WALKESHWAR ROAD, TEEN BATTI, MUMBAI - 400 006, INDIA. Tel.: 91-22-2363 5386 / 87 / 88 • Email: info@ssavai.com • Website: www.stcl.co.in

CIN No.: L51900MH1984PLC033178

Share Distinctive

Samsung **Announces Exciting Cashback and Affordability Offers** on Galaxy A Series **Smartphones for Festive Season**



Mumbai: Samsung announced exciting offers on select Galaxy A series smartphones bringing never seen before deals this festive season. Bundling instant cashback up to INR 3500, bank cashbacks up to INR 2000 and up to 14 months of easy EMI payment options, consumers will be able to purchase these smartphone at a steal deal this Diwali. India's No. 1 selling 5G smartphone Galaxy A14 5G (4GB+64GB variant) which is priced at INR 18499 (MRP), will now be available at only INR 14499. Additionally, consumers willing to purchase Galaxy A14 5G will be able to opt for up to 8 months No Cost EMI on Samsung Finance+ and own it at only INR 44 per day. Galaxy A23 5G (6GB+128 GB variant) which is priced at INR 28990, will now be available at an attractive festive price of INR 18999 and can also be owned at EMI translating to only INR 47 per day with Samsung Finance+. Similarly, premium A series models such as Galaxy A34 5G (8GB+128GB variant) priced at INR 35499 will now be available at INR 25999. Consumers can avail a 14

months EMI on Samsung Finance+ making it easy to own at just INR 49 per day. Originally priced at INR 41999, Galaxy A54 5G (8GB+128GB variant) will be available at an exciting price of INR 33499 with Samsung Finance+ by opting for the 14 months EMI and can be owned at merely INR 63 per day. Galaxy A14 5G showcases Samsung Galaxy's #AwesomeIsForEveryone philosophy by providing a premium feel with its signature design language even in mid-segment products. The best seller comes with 6.6" Full HD+ display with 90Hz refresh rate for super smooth scrolling and a power packed 5nm processor to give consumers unmatched productivity.

Galaxy A14 5G come with massive 5000mAh battery, with up to two days of power. The stylish device features 50MP triple-lens rear camera set-up with depth and macro lens for high quality shots. At the top end of Galaxy A series, Galaxy A54 5G and Galaxy A34 5G feature flagship like design and are built to last with their awesome durability features. These smartphones are IP67 rated (Water & Dust

Resistant) and come with Corning Gorilla Glass 5 protection. Both Galaxy A54 5G and Galaxy A34 5G claim more than 2 days of running on a single charge. They also boast of other unique features like Samsung Wallet, as well as awesome entertainment features such as dual Dolby engineered stereo speakers. They promise 4 Android upgrades and 5 years of security updates, ensuring that the devices remain up-to-date, delivering top-notch performance for years to come. Galaxy A54 5G has a 50MP OIS primary lens along with a 12MP ultra-wide lens, while Galaxy A34 5G comes with 48MP OIS primary lens and an 8MP ultra-wide lens. Along with the muchloved 'No Shake Cam', the 'Nightography' feature from Samsung's flagship series is made more accessible with its introduction on these smartphones. The vivid display on both devices feature true-to-life colours with Super AMOLED technology and Vision Booster. The 120Hz refresh rate on these devices allows for an incredibly smooth scene-to-scene transitions, even in fast motion.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of our client NAYNA J. MOTLA AND DIPTI D. BADIANI being the legal heirs of Late Smt. JAYASHREE JAGMOHAN BARAI s entitled to inherit the shares of the deceased in respect of the flat premises and the share certificate of RAMAN ASHISH CO-OP HOUSING SOCIETY LIMITED issued in respect thereof a mor particularly described in schedule

All person having any claim, right, title against interest, share, demand, objection to or upon the said flat including or any part thereof by way of inheritance, will, succession, bequest, mortgage, possession, sale, transfer, gift, exchange lease, lien, charge, tenancy, trust, license maintenance, easement or otherwise howsoever through any agreement, writing, succession, family arrangement settlement, litigation, decree or court order or otherwise of any nature whatsoever by operation of law or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to undersigned along with the requisite documentary proof in suppor from the date of publication hereof, failing which, any such alleged claim or interes shall be deemed to have been waived and abandoned for all intents and purpose THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

Flat No. **708-B** on 7th Floor in the building known as "Raman Ashish" situated at Shantilal Modi cross road No. 2 raniwadi, Kandivali (West) Mumba 400067 and the said share certificate No issued by Raman Ashish Co-op Housing Society Limited in respect thereo in joint names of Jayshree. J. Barai, Nayna. J. Motla and Dipti D. Badiani as ne joint owners of the said flat.

HIGH COURT BOMBAY Xth Central Mall, Next to D-mart Mahavir Nagar, Kandivali (West). Mobile: 9869485693 Sd/- Hon. Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my clients (1) Mr. Rajendra Kumar Khare and (2) Mrs. Asha Lata Khare are joint owners of Flat No. 6, 3rd Floor, Mantri Venture Apartment Co-op. Hsg. Soc. Ltd., Bangur Nagar, Goregaon (West), Mumbai 400104. That my clients (1) Mr. Rajendra Kumar Khare & (2) Mrs. Asha Lata Khare had purchased the above mentioned flat from (1) Captain V Ramakrishnan & (2) Mrs. Nalini Ramakrishnan by an Agreement for Sale dated August 10, 2011.

Previously, (1) Captain V. Ramakrishnan & (2) Mrs. Nalini Ramakrishnan had purchased the above mentioned flat from Mantri by an Agreement for Sale dated May 12, 1998. It is reported that the said Agreement for Sale dated May 12, 1998 has been misplaced/lost and not traceable. However, my clients Mr. Rajendra Kumar Khare & (2) Mrs. Asha Lata Khare is having Sub Registrar certified true copy of the said agreement with original seal of Sub Registrar on each page of the

agreement in their possession All persons having any claim, right, title, interest in the said flat by way of Sale, Gift, Mortgage, Charge, Lease, Lien, Succession or in any manner and person or persons found the aforementioned original document they should intimate the same along with requisite proof of documents to the undersigned within 15 days from the date of publication of this notice.

Y. C. Dubey

Advocate & Notary Back Side of Hemu Classic C.H.S. Ltd., Opp. New Era Talkies, S. V. Road, Malad (W), Mumbai - 400064.

PUBLIC NOTICE

MR. VIJAY SUDHAKAR SHAH mber of the SHIVKRUPA (SRA) Co operative Housing Society Ltd., having ddress at SRA Bldg. No. R-3, Nea Anand Nagar, Appa Pada, Kurar, Malad (East), Mumbai - 400097, and holding Flat No. 010, in the building of the society, died on 14/09/2023 without making any

The society hereby invites claims ar bjections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to th ansfer of the said shares and interest the deceased member in the capital days from the publication of this notice with copies of such documents and other roofs in support of his/ her/ their claims objections for transfer of shares and nterest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the eriod prescribed above, the society shall of the deceased member in th capital/property of the society in such nanner as is provided under the Bye-law of the society. The claims/ objections, any, received by the society for transfer shares and interest of the decease ember in the capital/ property of th society shall be dealt with in the manne ovided under the Bye-laws society. A Copy of the registered Bye-law the claimants/ objectors, in the office of th ociety/ with the Secretary of the society veen Evening 7 PM to 9 PM from the date of publication of this notice till the date f expiry of its period.

For SHIVKRUPA (SRA) Co-operation

Housing Society Ltd.

NOTICE

Notice is hereby given that the following share certificates registered in name of our parents Mrs. Kumud Sharadchandra Desai (mother) and Mr. Sharadchandra K Desai (father) and has een lost. Therefore we, the legal heirs have applied for issue of duplicate share certificates to TATA INVESTMENT CORPORATION LIMITED having registered office at Elphinstone Building 2nd floor, 10, Veer Nariman Road, Mumbai 400001. So, general public are hereby warned no to deal with the following securities and if company does not receive any objection within 15 days from the date of publication of this notice on above mentioned registered address of the company or to the company's R&T Agent, TSR Consultants Private Limited, C-101, 1st floor 247 Park, Lal Bahadur Shastri Marg,, Vikhroli West, Mumbai 400083, Unit : TATA INVESTMENT CORPORATION LIMITED, the company will proceed for the issue of Duplicate share certificate

Folio No.	Certificate No.	Distinctive Nos	No. of Shares
	From To	From To	
ICK0000817	8618-8622	638221-638470	250
Place : Mum Date : 14/10/		(Archana S. Desai)	(Sadhana Desai Ahuja) Legal Heirs

To Whom It May Concern:

Niraj Rajendra Harkhani, having address at, 401, Chitralekha Society, Sane Guruji Marg, Navghar, Mulund (East)

As per information given by my client abovenamed, notice is hereby given to general public, all persons that

My client abovenamed is the absolute owner of a Shop No. F/S-Ground Floor, area admeasuring 190 sq.ft.(17.65 sq.mtr) Built Up in Wing "F", in the building known as 'Vanashree' having bonafide membership of "Vanashree Srushti Co-operative Housing Society Ltd.", Khadakpada, Kalyan-west 421301 and he has lost/misplaced the original share certificate bearing Shop No. F/S-1 share certificate Serial No. 18 bearing Share Nos. 546 to 550 (Five Shares of Rs.50 each). My client abovenamed has lodged a Police complaint with the Navghar Police Station, Mulund -East vide Property Missing Register No. 0591/2023, dated 08/09/2023 in respect of the same.

he has applied for issuance of duplicate share certificate of the above-mentioned property.

Therefore, anyone who has any objection for issuance of the duplicate share certificate shall give information /objection in writing with full particulars thereof, together with proof to the undersigned at following address during working hours within 15 days from the date hereof, as otherwise procedure of issuing the duplicate share certificate will be completed without any reference or regard to any such purported claim or interest, which shall be deemed to have been waived to all intent and purpose and my clients shall not be held accountable and / or liable towards such transfer.

On behalf of my client Niraj Rajendra Harkhani,

Adv. Saurabh Thakkar Add: Office No. 2, Jari Mari Building, Near Jari Mari Temple, Behind Roop Sangam, Old Station Road, Kalyan (West) 421301

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients 1) Mr. Lalji Kanji Bhappa & 2) Mrs. Satibahar Lalji Bhappa are the absolute owners, well possessed of and sufficiently entitled to a residential premises bearing Room No. C-26, admeasuring 30 sq. mtrs. built-up area, in Gorai (1) Savali C.H.S. Ltd., situated at Plot No. 72, Road No. RSC-12, Gorai-1, Boriva (West), Mumbai - 400 091 (hereinafter referred to as "the said Room") Whereas Mr. Lalji Kanji Bhappa & Mrs. Satibahan Lalji Bhappa had jointly purchased the said Room from Mr. Saumil Suresh Misal & Mr. Suresh Dhondu Misal vide Agreement for Sale, dated 06/12/2017, registered bearing Doc. No. BRL-2-11810-2017, at Jt. Sub-Registrar Borivali 2 and respectively Mr. Saumil Suresh Misal & Mr. Suresh Dhondu Misal had jointly purchased the said Room from Mr. Ramchandra Mahadev Karambelkar vide Agreement for Sale, dated 30/11/2012, registered bearing Doc. No. BRL-5-9941-2012, a Jt. Sub-Registrar Borivali 5. And whereas in both documents i.e. Agreement for Sale, dated 30/11/2012 & Agreement for Sale, dated 06/12/2017, due to typographical error the area of the said Room has been inadvertently and mistakenly written as 30 sq. mtrs carpet area" instead of 30 sq. mtrs. "Built-up area". And whereas such the area of the said Room in the aforesaid documents inadvertently written as 30 sq. mtrs. "carpet area" shall stand omitted and nullified and hereafter be read as 30 sq. mtrs. "Built-up area"

Whereas the MHADA, Mumbai Board had issued a Transfer Letter bearing No in favour of M of the said Room, which has been lost/misplaced and the same has been reported online to the Mumbai Police, Borivali Police Station, bearing Lost Report No. 91468-2023 on dated 12/10/2023. However, the said Mhada Transfer Letter was never in possession o

And whereas now Mr. Lalji Kanji Bhappa & Mrs. Satibahan Lalji Bhappa intends to sell the said Room to the prospective purchasers.

All person/s, Banks Financial Institution having any claim against into or upon the said Room or any part thereof by way of inheritance, possession, sale, lease, tenancy mortgage, charge, gift, trust, lean or otherwise howsoever, or if found the aforesaid origina Mhada Transfer Letter are hereby required to make the same known in writing with evidential proof to the undersigned address given below within a period of 14 (fourteen) days from the date hereof, failing which it shall be presumed that there are no claims whatsoever and/or claims, if any, shall be deemed to be waived. Dated this 14th day of October 2023

Vandana Thakkar Advocate High Court 83, Father Peter Pereira Marg Village Ward, Kurla (W), Mumbai-70

Read Daily Active Times

THE PUBLIC TRUST REGISTRATION OFFICE

GREATER MUMBAI REGION, MUMBAI.

Dharmadaya Ayukta Bhavan, First Floor,
Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030.

PUBLIC NOTICE OF INQUIRY

Change Report No. ACC / VII / 2126 / 2023 Filed by : SAMIR S. SOMAIYA In the matter of : "Somaiya Vidyavihar" P.T.R. No. F-706 (Mumbai)

All concerned having interest :-

WHEREAS THE Reporting trustee of the above trust has filed a Change Report under Section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Ld. Assistant Charity Commissioner -V, Greater Mumbai Region, Mumbai viz.

 Whether this property is the property of the Trust ? and could be registered in the name of the above Trust ? DESCRIPTION OF THE PROPERTY

Purchase of land by Sale Deed :

Registered Sale Deed executed between Somaiya Vidyavihar and Mr. Mahalingappa Balappa Sanadi dated 3/04/2021.

Irrigated land situated at Madabhavi Village of Rabakavi-Banahatti Taluka-Bagalkote District Village R S No A-G Assessment Madabhavi 73/1 3-36 0-66 full Boundary

Towards East : Land belongs to Balappa Basalingappa Subhani

Towards West : Road

iowards west: Road Fowards South : Land belongs to Godavari Biorefineries Ltd., Fowards North : Land belongs to Godavari Biorefineries Ltd. Approximate Market Value - Rs. 1.01.40.000/-

This is to call upon you to submit your objections or any evidences if any, at the above office address within 30 days from the date of publication of this notice in written. If no objections are received within the stipulated time then further inquiry would be completed and necessary orders will be passed. Given under my hand and seal of the Hon'ble Joint Charity Commissioner Greater Mumbai Region, Mumbai.

This 6th day of the month of October 2023.



Superintendent - (J), I/C Public Trusts Registration Office Greater Mumbai Region, Mumbai

THE PUBLIC TRUST REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI.

Dharmadaya Ayukta Bhavan, First Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030.

PUBLIC NOTICE OF INQUIRY

Change Report No. ACC / VII / 1990 / 2023 Filed by : SAMIR S. SOMAIYA In the matter of : "Somaiya Vidyavihar" P.T.R. No. F-706 (Mumbai)

All concerned having interest :-

WHEREAS THE Reporting trustee of the above trust has filed a Change Report under Section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Ld. Assistant Charity Commissioner -V, Greater Mumbai Region, Mumbai viz.

Whether this property is the property of the Trust ? and could be registered in the name of the above Trust ?

DESCRIPTION OF THE PROPERTY

Sale Deed: Registered Sale Deed executed between Somaiya Vidyavihar and Rajeshwari D/o Irappa Melappagol Urf Vanni dated 11/01/2023 for a portion of land all that piece or parcel of land R. S. No. 32/2 Block No. 2 admeasuring approx. 14 Guntha.

Boundary Towards East: Land of RS No. 30

Towards East, Land of RS 100, 30
Towards West: Land of RS 32/1D/7
Towards South : Remaining Land
Towards North: Boundary of Madhabavi Village and

R.S No.32/1D Block No 1 admeasuring 13 Guntha

Towards Éast: Land of RS no. 32/D Towards West: Land of RS 32/1/K Towards South : Remaining land Towards North: Boundary of Madhabavi Village

or thereabouts situate at Village Saidapur in the Taluka- Rabakavi-Banahatt in the Registration District of Bagalkot of Karnataka State.

Approximate Market Value - Rs. 30,37,500/

This is to call upon you to submit your objections or any evidences if any, at the above office address within 30 days from the date of publication of this notice in written. If no objections are received within the stipulated time then further inquiry would be completed and necessary orders will be passed. Given under my hand and seal of the Hon'ble Joint Charity Commissioner Greater Mumbai Region, Mumbai.

This **06th** day of the month of **October 2023**.



Superintendent - (J), I/C Public Trusts Registration Office, Greater Mumbai Region, Mumbai

S&T CORPORATION LIMITED

CIN L51900MH1984PLC033178 Registered Office: 195, Walkeshwar Road, Mumbai 400 006

Extract of Standalone and Consolidated Financial Results for the quarter and Six months ended September 30, 2023

		-	Standalone			Cor	Standalone	
		Quarter enec	ł	Half-y	ear ended	Quarter	Half-year	Year ended
	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2023	31.03.2023
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1 Revenue from operations	4.05	0.00	10.74	8.10	61.74	4.05	8.10	61.75
2 Other Operating Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	-12.64
3 Other Income	0.00	4.05	0.00	0.00	0.00	0.00	0.00	5.18
4 Total Income (1 + 2 + 3)	4.05	4.05	10.74	8.10	61.74	4.05	8.10	54.29
5 Expenses								
a) Employee benefits expense	3.40	2.64	2.33	6.03	4.61	3.40	6.03	9.87
b) Finance costs	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
c) Depreciation and amortisation expense	0.44	0.44	0.44	0.88	0.88	0.44	0.88	1.75
d) Administration and other expenses	4.84	6.39	3.65	11.24	10.23	4.88	11.28	29.77
Total expenses (5a to 5d)	8.68	9.47	6.42	18.15	15.72	8.72	18.19	41.39
6 Profit before exceptional item and tax	-4.63	-5.42	4.32	-10.05	46.02	-4.67	-10.09	12.90
7 Exceptional item (net)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
8 Profit before tax	-4.63	-5.42	4.32	-10.05	46.02	-4.67	-10.09	12.90
9 Tax expense/Write back)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
10 Profit for the period/year	-4.63	-5.42	4.32	-10.05	46.02	-4.67	-10.09	12.90
11 Other comprehensive income (net of taxes)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
12 Total comprehensive income for the period/year	-4.63	-5.42	4.32	-10.05	46.02	-4.67	-10.09	12.90
13 Paid up equity share capital (face value per share ₹ 10 Each)	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62
14 Other equity	664.72	669.42	661.95	664.72	661.95	664.76	664.76	674.85
15 Earnings per equity share (face value per share (₹2 Each)								
Basic and diluted before exceptional item (₹)	-0.02	-0.02	0.07	-0.02	0.72	-0.02	-0.02	0.04
Basic and diluted after exceptional item (₹)	-0.02	-0.02	0.07	-0.02	0.72	-0.02	-0.02	0.04
EPS Based on face value of Equity Share	2.00	2.00	10.00	2.00	10.00	2.00	2.00	2.00
NOTE:-Face value per share ₹ 2 Each with effect from 16.12.2022								
NOTES	•		•	•		•		

. The above unaudited limited reviewed standalone and consolidated financial results of the Company for the quarter and six months ended September 30, 2023 have been reviewed by

the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on October 13, 2023.
2.During FY 2022-23, in pursuance of Special Resolution passed on 3rd December 2022, the face value Equity Shares of the Company was Sub-divided from Rs. 10 to Rs. 2 per Share wi effect from Record Date of 16th December, 2022 . Upon issuance of new ISIN and execution of Corporate Action, 3,18,31,205 Sub-divided Equity shares of Rs. 2 each of the Company were

in December 9, 2022, wherein the Company holds 95% Stake. The Financial Statment till the quarter ended June 30, 2023 were presented on Standalone basis as the LLP had not nenced business operations till June 2023.

For S&T Corporation Limited

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that BORIVLI SHIVALAYA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, a Society registered under the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, bearing registration No. BOM/HSG/1088/1984-85 dated 09.07.1984 having its Registered Office at Opp. Himmat Nagar, S.V. Road, Borivali (W), Mumbai - 400 092 (hereinafter referred to as "the Said Society") is the Owner and are having right title and interest in respect the property described in the Schedule hereunder written and to investigate title in respect of the said property. The said society has become full and absolute owner of the said property. We are further informed that as per society's records the following are the present members mentioned in the table as under:-

Sr. No	Name of Flat Owner	Wing	Floor	Flat No	Total Carpet Area Sq Feet	Certificate No.	Distinctive No
1	a) Mr. Bakul H. Oza b) Mr.Chirag B.Oza c) Mrs. Bhumika C.Oza	А	Ground	G1	431	01	01 to 05
2	Mr. Kirit U. Doshi	A	Ground	G2	475	02	06 to 10
3	a) Mrs Jyotsna N. Sawant	<u> </u>	around	- GZ	170	02	00 10 10
	b) Mrs. Bhakti D. Rane c) Mrs. Shubhada P. Wairkar	А	Ground	G3A	206	03	11 to 15
4	a) Mr. Pravinkumar B. Patel	_n	Cround	COD	070	04	10 to 00
5	b) Mr.Amarkumar P.Patel Mr. Rajesh G. Shah	B A	Ground Ground	G3B G4	272 431	04 05	16 to 20 21 to 25
6	Mr. Gaurang S. Karnik	В	Ground	G5A	271	44	26 to 30
7	Mr. Durgesh U. Purohit	В	Ground	G5B	206	7	31 to 35
8	Mrs. Smita J. Shah	В	Ground	G6A	283	10	46 to 50
9	a) Mr. Nipun Narendra Zaveri b) Mrs. Chetna Nipun Zaveri	В	Ground	G6B	147	8	36 to 40
10	Mr. Kinjal Kiran Shah	В	Ground	G7B	183	11	51 to 55
11	Soni Dies Makers	В	Ground	G8	588	9	41 to 45
12	Mr. Hitesh B. Jobalia	Α	First	101	498	12	56 to 60
13	Mr. Chetan B. Jobalia	Α	First	102	375	13	61 to 65
14	Mrs Indumati R. Kher	A	First	103	375	14	66 to 70
15	Mrs. Chandravati C. Purohit	A	First	104	495	15	71 to 75
16	a) Mr. Shashikant Murlidas Shahb) Mrs. Hansa Shashikant Shah	В	First	105	653	16	76 to 80
17	a) Mr. Rashesh B. Thakar b) Mrs. Kanchanben B. Thakar	B	First	106	498	17	81 to 85
18	Smt Sushil P. Vartak	В	First	107	498	18	86 to 90
19	a) Mr. Navanit P. Desai		11100	107	100	10	00 10 00
	b) Smt. Nayana N. Desai						
	c) Mr. Chintan N. Desai	В	First	108	653	19	91 to 95
20	a) Mr. Mrugendra T. Kamdar b) Mrs. Dina M. Kamdar a) Mr. Baskit M. Kamdar	_	Cocond	001	400	00	00 to 100
21	c) Mr. Rachit M. Kamdar a) Mr. Dhirajlal V. Parekh	A	Second	201	498	20	96 to 100
	b) Mr. Sanjay D. Parekh	A	Second	202	375	21	101 to 105
22	a) Mr. Dollar A. Chheda	l ,	Casand	200	275		100 to 110
23	b) Mr.Nehul A. Chheda Mr. Rajiv A. Vaidya	A	Second Second	203	375 495	22	106 to 110
23 24	Mrs. Krishna Anil Manek	В	Second	204	653	23	116 to 120
25	a) Mrs.Jai M. Jumani b) Mrs.Shradha Santu Dev	В	Second	203	498	25	121 to 125
26	Mr. Bharat V. Oza						
07	Mrs. Kailash B. Oza	В	Second	207	498	26	126 to 130
27	Mr. Manohar B. Rao	В	Second	208	653	27	131 to 135
28 29	Mr. Shashikant D. Dhongde Mr. Chhatarsingh D. Purohit	A	Third Third	301 302	498 375	28 29	136 to 140 141 to 145
30	a) Mrs. Kusumben P. Kothari	A	Hilliu	302	373	29	141 (0 143
50	b) Mr. Jigar P. Kothari	A	Third	303	375	30	146 to 150
31	Mr. Jitendra M. Vora	А	Third	304	495	31	151 to 155
32	Mr. Deepak M. Marolia	В	Third	305	653	32	156 to 160
33	Mr. Vijay Dhudalal Shah	В	Third	306	498	33	161 to 165
34	a) Mr.Punit B. Oza						
	b) Mr. Bakul H. Oza	В	Third	307	498	34	166 to 170
35	Mrs. Shobhana J. Patel	В	Third	308	653	35	171 to 175
36	Mrs. Divaliben H. Patel	A	Fourth	401	498	36	176 to 180
37	a) Mrs. Sitakumari S. Gandhi b) Mrs. Pooja Ankit Gandhi	A	Fourth	402	375	37	181 to 185
38	a) Mr. Jayant K. Damania			403	375	38	
39	b) Mrs. Jyoti J. Damania a) Mr. Madhukant H. Jani b) Mr. Pratik M. Jani	A	Fourth	403	3/3	30	186 to 190
	c) Mrs. Jyotsna M. Jani	A	Fourth	404	495	39	191 to 195
40	Mrs. Ila Rajesh Shah	В	Fourth	405	653	40	196 to 200
41	Mr. Shyam D. Tiwari	В	Fourth	406	498	41	201 to 205
42	a) Mr. N. Rajagopalan		_				
43	b) Mrs. Janaki Rajagopalan a) Mrs. Kailashben Bharat Oza	В	Fourth	407	498	42	206 to 210
ı	b) Mr. Bharat Venishankar Oza c) Mr. Pratik Bharat Oza	B	Fourth	408	653	43	211 to 215

We further have been informed that the said society have not created any mortgage, lien, charge and/or any other encumbrance/s and/or any other third party right in respect of the said property and/or the flats in the building presently standing on the saic property and in the respective possession and occupation of each of the said present member of the said society.

By and under a Deemed of Conveyance dated 14.01.2016 registered with Sub- Registrar of Assurance at Borivali under Seria No. BRL9-387 of 2016 made and entered between Shri Narendra Nikam, District Deputy Registrar, Co-operative Societies Mumbai District, the Competent Authority on account (therein referred to as "the Vendors/Confirming Party"), M/s Chandra Investments, (therein referred to as "the Owner/Promoter/Developer/ Builder") of First Part, Girnar Apartments CHSL (therein Referred to as "the Confirming Party") of Second Part and the Society herein, (therein Referred to as "the Purchaser Society") of Third Part, wherein the competent authority had passed an order dated 14.01.2016 and granted ownership of the said property unto and in favour of the society herein upon the terms and condition more particularly mentioned therein.

The Society have principally agreed to grant development right to our Client M/S. PARADIGM FRIENDS REALTORS LLP, and accordingly we are investigating the title in respect of the said land and also the respective title of the individual members to

In the event of any person, Company, Firm, Association of Person, Public or Private Trust, or persons or any association of persons or any other entity other than what has been expressly been recorded herein having and/or claiming any right, title interest and/or claim in, to or over the said property or any part thereof either by way of sale, exchange, assignment, gift mortgage, trust, inheritance, possession, bequest, maintenance, lien, legacy, lease, tenancy, license, lis-pendens, custodia legis, easement or otherwise, or any other right or any other interest, notice of such a claim stating therein the nature of claim or interest along with other particulars sufficient to identify the same as well as the copies of the relevant documents, if any, ir support of such a claim or interest must be lodged in our office at Premises No.04, First Floor, Gorai Sangli Sahayog Cooperative Housing Society Ltd., Gorai Road, Borivali (West), Mumbai – 400 092, within a period of 14 days from the first publication of this notice. In the event of our receiving no such notice within the aforesaid period, it shall be presumed that the title of the said Society to the said Property based on the facts herein recorded is clear, marketable and free from al encumbrances or in any event, the holder/s of the claims, if any, has/have waived the same. In such an event, we shall be issuing necessary title certificate to the society without being liable in any manner whatsoever to taking in any manner cognizance of such claim/s, if any, which may be raised after the said period.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: (The said Property)

ALL THAT piece or parcel of land bearing Survey No. 62, Hissa No. 6A, corresponding CTS No. 447/4(B), admeasuring 1940.16 Sq. Mtrs. (As per Deemed Conveyance / Property Register Card) and physical area admeasuring, 1710 Sq. Mtrs in physical possession of the Plot of Village Borivali, Taluka Borivali, in the Registration District and Sub District of Mumbai Suburban District, situate lying and being at Opp. Himmat Nagar, S.V. Road, Borivali (W), Mumbai - 400 092, TOGETHER WITH the building standing thereon known as BORIVLI SHIVALAYA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, consisting of Ground plus four upper floors consisting of 43 Flats / Shops / Units situated at Opp. Himmat Nagar S.V. Road, Borivali (W), Mumbai - 400 092 and bounded as follows that is to say :—

On or towards West By CTS No.447/4A, Girnar CHSL On or towards East By Mandpeshwar Industrial Estate By CTS No.447/3, 18 Mtrs Road On or towards North By CTS No. 2419, Govind Nagar. On or towards South

Place: Mumbai

For Prime Legem **Proprietor Advocate for High Court**

पुणे : जलपणी समस्येवर ठोस निर्णय घेणार

पुणे, दि.१३ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रदूषणा मुळे दूषित झालेल्या मुळा मुठा व भीमा नदी पात्रातील जलपर्णीची समस्या, तसेच पुणे महानगरपालिकेद्वारे

केला अतिरिक्त पाणी वापर याबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन विकास नगर विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी आमदार राहुल कुल यांना दिलें.आमदार कुल यांनी पावसाळी

अधिवेशनामध्ये कार्यवाहीची मागणी केली होती. त्यानुसार डॉ. गोविंदराज यांच्या

अध्यक्षतेखाली बैठक मंत्रालयात झाली. त्यास पुणे महानगरपालिकेचे विक्रम आयुक्त कुमार, नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका छापवाले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीत दौंड, इंदापूर, हवेली, बारामती तालुक्यातील समस्या माडताना कूल म्हणाले, मुळा मुठा व भीमा नदीच्या दूषित पाण्यामुळे दौंड, हवेली व इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक नदीकाठचे त्रस्त आहेत. जल प्रदूषणामुळे त्यांना विविध आजारांना, समस्यांना तोंड द्यावे लागते. विशेषतः

डासांची प्रचंड पैदास होऊन नदीकाठच्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जलपर्णीला आळा घालण्यासाठी पुणे आणि पिंपरी--ਚਿੰਚਕਤ

उन्हाळ्यात जलपर्णी

मुळे पाण्याचा प्रवाह

जलजीवांवर विपरीत

परिणाम होतो तसेच

अडतो.

नदीतील

सांडपाण्यावर प्रक्रिया करून आधुनिक तंत्रज्ञान वापरत कायस्वरूपी उपाययोजना करावी.

महानगरपालिकेच्या

सोलापूर शहर - जिल्हा काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी

सोलापूर, दि.१३ : लोकसभा निवडणुकीपूर्वीच सोलापूर शहर आणि जिल्हा काँग्रेसमध्ये

दोन जिल्हाध्यक्षांच्या कारणावरून वादाची ठिणगी पडली. वरिष्ठ उपाध्यक्षांसह तालुकाध्यक्षांनी मागणी

एकत्रित येऊन दोन जिल्हाध्यक्ष करणाऱ्या शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या ताकीत यांनाच द्यावी अशी मागणी केली. दरम्यान, या सर्वांनी माजी गृहमंत्री शिंदे सुशीलकुमार यांची भेट घेतली. शिंदे यांनी पक्षात लोकशाही आहे, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र काँग्रेसच्या घटनेमध्येच दोन जिल्हाध्यक्षांची तरतूद नाही, तसे काही होणार नसल्याचे वादावर पडदा टाकला. दरम्यान डॉ. धवलसिंह मोहिते-पाटीलही सुशीलकुमार शिंदे यांची

भेट घेणार आहेत.

जाहीर सूचना

। सचना देण्यात येत आहे की, श्री. मनोहरलाल बारेज श्रीमती आशा बारेजा हे फ्लॅट क्र.१०२. इमारत क्र.बी अभिनव शांतीनगर कोहौसोलि., इमारत क्र.बी/२५ २६. सेक्टर क्र.९. शांतीनगर, मिरा रोड (पर्व), जि. ठाणे ०११०७ या जागेचे मालक व सदस्य होते. तसेच दिनांव ५.१०.१९९३ रोजी वितरीत अनुक्रमांक १७६ ते १८ गरक भागप्रमाणपत्र क्र.३६ चे धारक होते. सदर मालक सदस्य श्री. मनोहरलाल बारेजा व श्रीमती आशा बारेज यांचे अनुक्रमे २५.०२.२०२३ व २८.०४.२००७ रोजी निध झाले. कायदेशीर वारसदारांपैकी त्यांचा थोरली मलगी **श्रीमर्त** चित्रा शर्मा, श्री. जितेंद्र शर्मा यांची पत्नी (विवाहापुर्वी नाव चित्रा मनोहरलाल बारेजा) या मयत सदस्यांच्य कायदेशीर वारसदार असून त्यांनी मयत सदस्याचे कायदेशी वारसदार/त्यांच्या धारकट्या बहिणी **श्रीमती उदिता घेई** श्री. अनंजय घेई यांची पत्नी (विवाहापुर्वीचे नाव उदित मनोहरलाल बारेजा) व श्रीमती शालिनी हसिजा, दिपक हिसजा यांची पत्नी (विवाहापवींचे नाव शालिनी मनोहरला हासजा बाया राजा (विवाहानुवाय नाव साहिला नाहरलाट बारेजा) यांच्या मुक्त अनुमतीसह सदर फ्लॅटचे मयत सदस्यांच सदस्यत्व/मालकीत्व अधिकारासाठी अर्ज केला आहे आणि संयुक्त उपनिबंधक ठाणे यांच्याकडे नोंद मुक्तता करारनाम केला आहे. खालील स्वाक्षरीकर्ता वकील याद्वारे सदर फ्लॅटमध्ये मयत सदस्याचे शेअर्स व हित हस्तांतरणा दावेदार किंवा आक्षेपकर्ता किंवा अन्य वारसदारांकडून दाव किंवा आक्षेप योग्य दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचन प्रकाशनापासून **१५ दिवसांत** मागवित आहेत. वर विहिः कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यार उप-विधीअंतर्गत तरतदीप्रमाणे मयत सदस्याचे शेअर्स हित यासह व्यवहार करण्याचे माझे अशिलास अधिक

दिनांक: १४.१०.२०२३ ठिकाण: मीरा रोड, ठाणे श्री. एस.जी. पाटील (वकील उच्च न्यायालय), अपुर्वा दुकान ६, इमारत क्र.बी-११, सेक्टर क्र.७, शांतीनग

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. महेश प्रेमजी गडा व स्वर्गीय श्रीमत गीता महेश गडा (सदस्य/मालक) यांनी फ्लॅट क्र.४, १ला मजला, राधा दळवी नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड. चिताभाई पटेल रोड (सी.पी. रोड), कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१, क्षेत्रफळ **५६६ चौ.फु. कार्पेट** क्षेत्र तसेच टेरेस क्षेत्रासह, जमीन सीटीएस क्र.**८५ एफ**, सर्व्हे क्र.४**३,** हिस्सा क्र.**३(भाग), प्लाट क्र.०**१, गाव आकुर्ली, तालुका बोरिवली ही जागा नोंद दस्तावेज क्र. बीडीआर-५-११९२६-२००१ धारक दिनांक १९.११.२००४ रोजीचे विक्री करारनामा मार्फत **श्री. सुखपाल गुलाबचंद शाह** यांच्याकडून खरेदी व प्राप्त केले होते, यांच्याकडून _र.५०/ – प्रत्येकीचे अनुक्रमांक १७१७ ते १७२१ (दोन्हीसह) असलेले सदस्य नोंद क्र.४१ मागप्रमाणपत्र क्र.०७३ चे मूळ भागप्रमाणपत्र दिनांक २५.१२.१९७० हे हरवले आहे आणि श्री. महेश प्रेमजी गडा यांनी समतानगर पोलीस ठाणे येथे दिनांक १२.१०.२०२३ रोजी तक्रा क्र.६३१५०/२०२३ अंतर्गत उपरोक्त मुळ भागप्रमाणपत्र हरविल्याची तक्रार नोंद केली आहे. जर कोणासही उपरोक्त मुळ भागप्रमाणपः सापडल्यास किंवा याबाबत काही दावा असल्यास त्यांनी खाली नमुद केलेल्या पत्त्यावर सदर सूचन प्रकाशन तारखेपासन **१५ दिवसात** कळवावे अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दाव नाही आणि असल्यास त्याग केले आहेत आणि सोसायटीकडून दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणार्च प्रक्रिया केली जाईल

विरल के. देधिय वकील उच्च न्यायालय ०२, प्रेमा निवास, मस्जिद समोर, कार्टर रोड क्र.०७, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६ दूरध्वनी क्र.:९८६७७६८८३९ दिनांक: १४.१०.२०२३

जाहीर सूचना

श्री. अली महमुद धोंडणे हे कार्यालय क्र.४०९ ४था मजला, सोसायटीचे वर्धमान चेंबर, वर्धमा चेंबर्स प्रिमायसेस कोसोलि, जमीन अंतिम प्लॉर क्र.१२७-सी, टीपीएस-१, एल्फिस्टन इस्टेट कल्याण स्ट्रीट, मस्जिद बंदर (पुर्व), प्रिन्सेस डॉक्स् वेभाग मांडवी, मुंबई-४००००९ या जागेचे मालव

सुचित केल्याप्रमाणे मुळत: **मे. वर्धमान एन्टरप्रायझेस** यांनी सदर कार्यालय **श्री** . परमजीतसिंग अहमीरसिंग सैनी, मे. कलकत्त **दिल्ली हेवी कार्गो मुव्हर**चे मालक यांच्याकः देनांक २८.०३.१९८८ रोजीचा करारनामा मार्फ विक्री केले होते. यांनी सदर कार्यालय **मे. सीबर्ड शिपींग एजन्सीज**्यांच्याकडे दिनांब १५.०१.१९९६ रोजीचे करारनामा मार्फत विक्री केले आणि सदर **मे. सीबर्ड शिपींग एजन्सी**ज यांनी सदर कार्यालय श्री. अली महमुद धोंडणे याच्याकडे दिनांक २३.११.२०२२ रोजीचे (बीबीई -१५८२४-२०२२) विक्री करारनामा मार्फत विक्री केले. येथे नोंद असावी की, दिनांक २८.०३.१९८८ रोजीचे पर्वीचे श्रेणी करारनामा हरवले आहे. जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेस सदर हरवलेल्य दस्तावेजांचा ताबा असल्यास आणि/किंवा सद . गालमत्तेबाबत विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्क अदलाबदल, तारण, मालकी हक्क, खासगी तारण किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क

व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यव दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना आजच्य तारखेपासन **७ दिवसात** कळवावे. अन्यथा अश व्यक्ती/संस्था/बँकांचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत अमे समजले जार्रल आणि आमर्च अशील अशा कोणत्याही दावा आणि/किंवा हरकतीचा संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहार करण्यास मक्त असतील.

सही/ ड्रॉईट लिगल सोल्युशन वकील, उच्च न्यायालय मुंब ५०२, ५वा मजला, पार्स बिझनेस सेन्टर, कार्टर रोड क्र.१, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६

PUBLIC NOTICE

lient NAYNA J. MOTLA AND DIPTI D. BADIANI being the legal heirs of Late Smt. JAYASHREE JAGMOHAN BARAI is entitled to inherit the shares of the deceased in respect of the flat premise and the share certificate of RAMAN ASHISH CO-OP HOUSING SOCIETY LIMITED issued in respect thereof a mor particularly described in schedule

All person having any claim, right, title

against interest, share, demand, objection to or upon the said flat including or any part thereof by way of inheritance, will, succession, bequest, mortgage, oossession, sale, transfer, gift, exchange ease, lien, charge, tenancy, trust, license naintenance, easement or otherwis howsoever through any agreement settlement, litigation, decree or court order or otherwise of any nature whatsoever by operation of law or otherwise howsoever are hereby required to make the same nown in writing to undersigned along with the requisite documentary proof in suppor of such claim, within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which, any such alleged claim or interesshall be deemed to have been waived and abandoned for all intents and purposes

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Flat No. **708-B** on 7th Floor in the building known as "Raman Ashish situated at Shantilal Modi cross road No. 2 Kandivali (West) Mumb 400067 and the said share certificate No. 41 issued by Raman Ashish Co-op Housing Society Limited in respect thereo n joint names of Javshree, J. Barai. Nayna. J. Motla and Dipti D. Badiani as

the joint owners of the said flat. Sd/- ADVOCATE SONAL BAGADIA HIGH COURT BOMBAY, Xth Central Mall. Next to D-mart Mahavir Nagar

Kandivali (West). Mobile: 9869485693 For and on behalf of RAMAN ASHISH CHS LTD. Sd/- Hon. Secretary

जाहीर सूचना

येथे मनित क्यायात येत आहे की आपने अशीव श्री. वासिम अल्ली धोंडाणे व श्री. अली महमत धोंडणे हे कार्यालय क्र.२१२, इरा मजला पोसायटीचे वर्धमान चेंबर, वर्धमान चेंबर्स प्रिमायस<u>े</u> कोसोलि, जमीन अंतिम प्लॉट क्र.१२७–सी टीपीएस-१. एल्फिस्टन इस्टेट, कल्याण स्टीट मस्जिद बंदर (पर्व), प्रिन्सेस डॉक्स, विभाग मांडवी मुंबई-४००००९ या जागेचे मालक आहेत.

सचित केल्याप्रमाणे मळत: मे. **बेस्ट रोडवे**ज **लिमिटेड** यांनी सदर कार्यालय सन १९८६ मध्ये गलेल्या करारनामा मार्फत खरेदी केले होते. सद मे. बेस्ट रोडवेज लिमिटेड यांनी सदर कार्यालय श्रीमती प्रेमलता गोयल यांच्याकडे दिनांव २२.१२.१९८९ रोजीचे करारनामा मार्फत विक्री केले आणि नंतर श्री. वासिम अल्ली धोंडाणे व श्री. अली महमुद धोंडणे यांच्यांकडे दिनांक १९.०८.२०१३ रोजीच्या विक्री करारनामा मार्फत विक्री केले. येथे नोंद असावी की, सन १९८१ मध्ये झालेला करारनामा + दिनांक २२.१२.१९८९ रोजीचे पूर्वीचे श्रेणी करारनामा हरवले आहे.

जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेस सदर हरवलेल्य दस्तावेजांचा ताबा असल्यास आणि/किंवा सद मालमत्तेबाबत विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक अदलाबदल, तारण, मालकी हक्क, खासगी तारप किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हब व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यव दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना आजच्य तारखेपासून **१४ दिवसात** कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती/संस्था/बँकांचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि आमचे अशील अशा कोणत्याही दावा आणि/किंव हरकतीचा संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहार करण्या मुक्त असतील.

ड्रॉईट लिगल सोल्युशन वकील, उच्च न्यायालय मुंबई ५०२, ५वा मजला, पार्स बिझनेस सेन्टर, कार्टर रोड क्र.१, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६

जाहीर सूचना

येथे मचित काण्यात येत आहे की आमचे अशील श्री. वासिम अल्ली धोंडाणे हे कार्यालय क्र.४१० ४था मजला, सोसायटीचे वर्धमान चेंबर, वर्धमान चेंबर्स प्रिमायसेस कोसोलि, जमीन अंतिम प्लॉट क १२७-मी टीपीएम-१ एल्फिस्टन इस्टेट कल्याण स्टीट. मस्जिद बंदर (पर्व), प्रिन्सेस डॉक्स विभाग मांडवी, मुंबई-४००००९ या जागेचे मालव

सुचित केल्याप्रमाणे मुळत: **मे. वर्धमा**न ु ग्न्टरप्रायझेस यांनी सदर कार्यालय मे. महारा . कन्स्टुक्शन कॉर्पोरेशन यांच्याकडे दिनांक २०.०२.१९८८ रोजीचा करारनामा मार्फत विक्री केले होते. यांनी सदर कार्यालय **मे. सीबर्ड शिपीं**ग एजन्सीज यांच्याकडे दिनांक २१.०१.१९९ रोजीचे करारनामा मार्फत विक्री केले आणि सद मे. सीबर्ड शिपींग एजन्सीज यांनी सदर कार्याल श्री. वासिम अल्ली धोंडाणे यांच्याकडे दिनांक २३.११.२०२२ रोजीचे (बीबीई-५-१५८२६ २०२२) विक्री करारनामा मार्फत विक्री केले. येथे नोंद असावी की, दिनांक २०.०१.१९८८ रोजीचे पुर्वीचे श्रेणी करारनामा हरवले आहे.

जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेस सदर हरवलेल्य दस्तावेजांचा ताबा असल्यास आणि/किंवा सदः मालमत्तेबाबत विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक अदलाबदल, तारण, मालकी हक्क, खासगी तारण किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हव व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यव दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना आजच्य गरखेपासून **७ दिवसात** कळवावे. अन्यथा अश व्यक्ती/संस्था/बँकांचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि आमर्च अशील अशा कोणत्याही दावा आणि/किंवा हरकतीचा संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहार करण्या मृक्त असतील.

सही / ड्रॉईट लिगल सोल्युंशन्स वकील, उच्च न्यायालय मुंबई ५०२, ५वा मजला, पारस बिझनेस सेन्टर, कार्टर रोड क्र.१, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६

प्रिमीयरकॅपिटल सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ४, भिमा वैतरणा कॉम्प्लेक्स, सर पोचखानवाला रोड, वरळी, मुंबई–४०००३०. दूर.:०७३१–४२४१९१४, फॅक्स:०७३१-४२४१९९९, ई-मेल: premiercapservices@gmail.com | वेबसाईट: www.premiercapitalservices.in | सीआयएन: एल६५९२०एमएच१९८३पीएलसी०३०६२९

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.लाखात

		संपलेली तिमाही		वर्ष ते त	संपलेले वर्ष	
तपशील	३०.०९.२०२३ अलेखापरिक्षित	३०.०६.२०२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२२ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	9६.0७	9६.0७	93.93	३२.१४	२४.९८	५३.६०
कर, अपवादात्मक व विशेष साधारण बाबपुर्व निव्वळ नफा/(तोटा) (१–२)	-3.02	-2.49	-2.39	-4.43	-8.90	-99.90
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	-3.02	-2.49	-2.39	-4.43	-8.90	-99.90
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	-3.02	-2.49	-2.39	-4.43	-8.90	-99.90
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	-3.02	-2.49	-2.39	-4.43	-8.90	-99.90
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१/–)	३७०.६१	३७०.६१	३७०.६१	३७०.६१	३७०.६१	३७०.६१
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (रु.१/ – प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
१. मूळ (वार्षिकीकरण नाही) २. सोमिकृत (वार्षिकीकरण नाही)	(0.09) (0.09)	(0.09) (0.09)	0.09 0.09	(0.09) (0.09)	0.09 0.09	(0.03)

टिप: (१) वरील विवित्तीय निष्कर्ष दिनांक १३ ऑक्टोबर, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंदपटावर घेण्यात आले (२) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.premiercapitalservices.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. (३) केंपनी एकमेव व्यवसाय विभाग अर्थात डेअरी उत्पादने व व्यापारमध्ये कार्यरत असल्याने इंडएएस १०८ (कार्यचलीत विभाग) लागू नाही (४) मागील कालावधीचे आंकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद केले आहेत. (५) तेथे अपवादात्मक किंवा विशेष साधारण बाब नाही.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता प्रिमीयर कॅपिटल सर्विसेस लिमिटेड सही /

मनोज कासलीवाल

(संचालक)

डीआयएन:००३४५२४१

आयएमटीएफ कानू सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: यनिट ७०८/९, देव प्लाझा, एस. व्ही. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०० ०५८. ई–मेल : india@imtf.com दूथ्वनी क्र. : + ११ ९१८०० ४०५०६. सीआयएन : U72100MH2018FTC318665

> फॉर्म क्र. आयएनसी - २६ (कंपनी (संस्थापन) नियम, २०१४ चे नियम ३० अंतर्गत) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून अन्य राज्यात स्थानांतरित करण्याकरिता वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करावयाची जाहिरात

केंद्र सरकार, क्षेत्रीय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष

कंपनी कायदा, २०१३, कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद १२, १३ चे उप अनुच्छेद (४) व कंपनी (संस्थापन) नियम २०१४ च्या नियम ३० च्या उप नियम (५) च्या प्रकरणी

आयएमटीएफ कानू सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकरणी त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : युनिट ७०८/९, देव

प्लाझा, एस. व्ही. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई – ४०० ०५८. सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे नोंदंणीकृत कार्यालय **''महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्या**त स्थानांतरित करता येण्याकरिता दि. ०३.१०.२०२३ रोजी आयोजित कंपनीच्या विशेष सर्वेसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावाच्या अटीअंतर्गत कंपनीच्या संस्थापन समयतंखातील बदलाच्या निश्चितीकरिता कंपन्या कावदा, २०१३ च्या अनुच्छेर १२ व अनुच्छेद १३ अंतर्गत कंपनी केंद्र सरकारकडे अर्ज करू इच्छित आहे.

कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलाद्वारे कोणाही व्यक्तीच्या हितास बाधा पोहोचत असल्यास त्याने त्याची तिची हरकत त्याचे/तिचे हिताचे स्वरूप व विरोधाची पार्श्वभूमी यांसमवेत प्रतिज्ञापत्रासह सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासु ताचा रहना पांचा होताच चवन वाचाचा ना पांचा होताचा होताचा होताचा होताचा होताचा होताचा होताचा होताचा होताचा होताच चौदा दिवसाच्या आत सुत्तवपूक्तार तकार फार्म भक्त एमसीए ११ पोटल (www.mca.gov.in) येथे पाठवाचा किया रिकस्टर पोस्टाने क्षेत्रीय संचालक, त्यांचा पत्ता क्षेत्रीय संचालक, पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५ या मजला, १००, मरीन १९०० - स्वान चनाराफ, रचाचा ४चा **क्षत्राय सचालक, पाश्चम क्षत्र, एव्हरस्ट, ५ वा मजला, १००, मरी**न **ड्राइव्ह, मुंबई, महाराष्ट्र – ४०० ००२** थेथे पाठवावी वा सादर करावी, ज्याची एक प्रत अर्जदार कंपनीकडे वरील निर्देशित नोंदणीकृत कार्योलयाच्या पत्यावर पाठवावी.

. यएमटीएफ कानू सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेः यांच्याकरिता व त्यांच्या वतीने

रोज वाचा

दै. 'मुंबई लक्षदीप

PUBLIC NOTICE

lient SATWANT KAUR GHATORORA

being the PURCHASER intents t

ourchase the residence flat from Mr. Vina

Gopal Bhatia (100% owner as per Reg

gift deed No. 4880/2015 date

Wing Lakeside, Raheja Vihar, Chandiva

Farm Road, Chandivali Powai, Mumba

400072, bearing share certificate No. **00**1

holding five shares from No. 001 to 005

fully paid up Rs. 250 each thereof a more

particularly described in schedule

against interest, share, demand, objection

or upon the said flat including or any par

hereof by way of inheritance, will

succession, bequest, mortgage

ossession, sale, transfer, gift, exchange

ease, lien, charge, tenancy, trust, license

naintenance, easement or otherwise

writing, succession, family arrangement

or otherwise of any nature whatsoever by

operation of law or otherwise howsoever

are hereby required to make the sam

known in writing to undersigned along with

the requisite documentary proof in support of such claim, within **7 (SEVEN) days** from

the date of publication hereof call me of

eet me at the address mentioned below

failing which, any such alleged claim o

nterest shall be deemed to have bee

vaived and abandoned for all intents and

ourposes and shall not be binding on ou

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

Flat No. **509**, 5th Floor, "C" wing Lakeside Raheja Vihar, Chandivali Farm Road

Chandivali Powai, Mumbai-400072, and

he said share certificate No. **001**, holding

five shares from No. **001 to 005** fully paid

in Rs 250 each stands in the name of MR

VINAY GOPAL BHATIA owners of the

Next to D-mart Mahavir Nagar Kandivali (West). Mobile: 9869485693

Place: Mumbai

ADVOCATE SONAL BAGADIA

HIGH COURT BOMBAY

Xth Central Mall

Date: 14/10/202

owsoever through any agreement

nt, litigation, decree or court orde

All person having any claim, right, title

under written.

28/08/2015) Flat No. 509, 5th floor,

दिनांक : १३.१०.२०२३

संचालव डीआयएन : १०१६३७८३

सार्वजनिक सूचना

सर्वसामान्यांना कळविण्यात येत आहे की मूळ प्रमाणपत्र क्र. २२, विशिष्ट क्रमांक १०६ ते ११० (दोन्ही समावेशी) दिनांक ०१.०१.१९८५ चे श्री पंचवटी को-ऑप हाउसिंग सोसायटी लिमिटेड सी विंग, सी.डी बर्फीवाला मार्ग, (जुहू लेन), अंधेरी (पश्चिम) मंबई ४०० ०५८ . येथे पत्ता असणे तो प्रमाणपः स्वर्गीय श्रीमती पुष्पाबेन जयंतीभाई शह (मृत) आणि कु. भैरवी जयंतीभाई शह (दोन्ही संयुक्त नामांकित यांच्या नावाने होत त्यांनी असा टावा केला आहे की ते हरवले गहाळ झाले आहे आणि परिश्रमपुर्वक शोध घेतल्यानंतर ते सापडले नाही आणि डप्लिके प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. ही नोटीर प्रकाशित झाल्यापासून **पंधरा (१५**) दिवसांच्या आत डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करण्याविरुद्ध दावेदार, आक्षेप घेणाऱ्या/ आक्षेप घेणाऱ्यांकडन दावे आणि आक्षेप असल्यास अशा दस्तऐवजांच्य मूळ/प्रती आणि समर्थनार्थ इतर पुराव्यांस सोसायटी येथे आमंत्रित करते त्याच्या तिच्या/ त्यांचे दावे/ आक्षेप, वरील विहि कालावधीत कोणताही टावा किंवा आक्षेप प्राप न झाल्यास, सोसायटीने दत्तक घेतलेल्य MSCHS च्या उप-नियमानुसार प्रदान केल्याप्रमाणे डुप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जार्र करण्यास सोसायटी मुक्त असेल.

सही/ श्री पंचवटी को-ऑप. हाउसिंग सोसायटी लिमिटेड 'सी' विंग सी.डी. बर्फीवाला मार्ग, (जुहू लेन) अंधेरी (प), मुंबई- ४०००५८ ठिकाणः मुंबई दिनांकः १४/१०/२०२३

जाहीर सूचना

प्तर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की, माझे अशील १) श्री. राजेंद्र कुमार खरे आणि २) श्रीमती आशा लता खरे हे फ्लॅट क्र.६, ३रा मजला, मंत्री व्हेन्चर अपार्टमेंट को-ऑप.हौ.सो.लि., बांगूर नगर, गोरेगाव (प.), मुंबई-४००१०४ या जागेचे संयुक्त मालक आहेत माझे अशील **१) श्री. राजेंद्र कुमार खरे** आणि २) श्रीमती आशा लता खरे यांनी वर नमुद केलेला फ्लॅट **१) कॅप्टन व्ही. रामाकृष्ण**न व २) श्रीमती नलिनी रामाकृष्णन यांच्याकडून दिनांक १० ऑगस्टए २०११ रोजीच्या विक्री करारनामा मार्फत खरेदी केले होते.

पुर्वी १) कॅप्टन व्ही. रामाकृष्णन व २) श्रीमती नलिनी रामाकष्णन यांनी सदर फ्लॅट मंत्री हौसिंग ॲण्ड कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड यांच्याकडून दिनांक १२ मे, १९९८ रोजीच्या विक्री करारनामाद्वारे खरेदी केले होते. येथे नमुद करण्यात येत आहे की, दिनांक १२ मे, १९९८ रोजीचे सदर विक्री करारनामा हरवले आहे. तथापि माझे अशील १) श्री. राजेंद्र कुमार खरे आणि २) श्रीमती आशा लता खरे यांच्याकडे करारनामाच्या प्रत्येक पानावर उपनिबंधकांच्या मळ शिक्क्यासह सदर करारनामाची उप-निबंधक प्रमाणित सत्य प्रत

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत विक्री, बक्षीस, तारण, अधिभार, मालकी हक्क, वारसा किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरुपाचा दावा. अधिकार. हक्क व हित असल्यास त्यांनी योग्य दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्त्यांना खाली नमुद केलेल्या पत्त्यावर कळवावे.

> सही / -वाय.सी. दुबे वकील व नोंटरी

हेम् क्लासिक कोहौसोलि.ची मागणी बाजु, न्यु इरा टॉकिजच्या समोर, एस.व्ही. रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४. ठिकाण: मुंबई दिनांक:१४.१०.२०२३

स्थळ : इंदौर

दिनांक : १३.१०.२०२३

सार्वजनिक सूचना

याद्वारे सचना देण्यात येत आहे की माझे अशील **श्रीमती राजकमारी मेहीलाल गप्ता व इतर** फ्लॅंट क्रमांक १. तळमजल्यावर, श्री महावीर ज्योत सी.एच.एस लि.च्या ए—विंग मध्ये, गोवर्धन नगर, लाल बहादूर शास्त्री मार्ग, मुलुंड (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र ४०००८० (यापुढे "उत्त फ्लॅट" म्हणून संदर्भित)चे मालक आहेत व उक्त श्री महावीर ज्योत सीएचएस लि. (रेजि. क्र बीओएम/डब्ल्यूटी/एचएसजी/टीसी/६७०३/ वर्ष१९९२ दिनांक१६/०७/१९९२) चे सदस्यत्व हक्क धारण कर्ता आहेत. मूळ शेअर सर्टिफिकेट क्र. १७ अंतर्गत विशिष्ट क्रमांक ८१ ते ८५ (दोन्ही समावेशी) असलेल्या पाच पूर्ण भरलेल्या शेर चे धारक आहेत. सदर शेअर सर्टिफिकेट हे गहाळ झाले आहे किंवा हरवले आहे आणि खूप शोध घेतल्यानंतरही ते सापडत नाही. माझ्या अशीलने इप्लिकेट प्रमाणपत्र जारी करण्यासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे आणि कुर्ला रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर देखील दाखल केला आहे, ज्यात मूळ शेअर सर्टिफिकेट हरवत आहे. गहाळ झाले आहे किंवा चोरीला गेले आहे असा अहवाल क्रमांक ४४/२०२२, दिनांव ०८/१०/२०२२ रोजी नोंदवला आहे. तरी गहाळ झालेल्या शेअर सर्टिफिकेट ऐवजी डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट देण्याबद्दल हरकत असल्यास व इतर कोणत्याही दस्तऐवाज्याच्या आधारे सद शेअरर्स सर्टिफिकेटवर कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध सांगण्याऱ्या व्यकितीने या सचनेच्य प्रसिद्धीपासून १४ (चौदा) दिव्याच्या आत तसे कागदपत्री पुराव्यानिशी लेखी स्वरूपात अधोस्वाक्षरीका यांच्याकडे बी—५, पवनसूत सी. एच.एस.एल.,फ्लॉट नं. ५५, सेक्टर—२१, <mark>खा</mark>रघर, नवी मुंबः ४१०२१०, येथील त्यांच्या कार्ग्रलयात लेखी कळविणे आवश्यक आहे. अन्यथा संस्थे डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट देण्यास कोणाचीही कोणतीही हरकत नाही असे गृहित धरू-डुप्लिकेट (प्रतिलिपी) शेअर सर्टिफिकेट निर्गमित करण्यात येईल व मागाहून येणाऱ्या तक्रारीर्च दखल घेतली जाणार नाही

ठिकाण : मुंबई दिनांक: १४ ऑक्टोबर, २०२३

परिशिष्ट १६ मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवल/मालमत्तेत असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरीत करण्याबाबत हक मागण्या किंवा हरकती मागविण्यासाठी द्यावयाच्या नोटिशीचा नमुना (उप-विधी क्र.३५ अन्वये)

जाहीर सूचना श्री. बंडु भागोजी कांबळे हे संकल्प-१७ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: श्री गणेश मैच मार्ग, सोफिया झुबेर रोड, न्यु नागपाडा, मुंबई-८ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.१०२ चे धारक असून यांचे ०८.०८.२०२१ रोजी कोणतेही

सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल लिमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या तेच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मार्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात/ सोसायटी सचिवाकड[े] सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सायं.७.०। ते रात्रौ.९.०० दरम्यान उपलब्ध आहेत.

संकल्प-१७ को-ऑप.हौसिंग सोसायटी लिमिटेड संदेश एस. राणे

सचिव

ठिकाण: मुंबई अर्शप्रीत कौर करवाल दिनांक: १४.१०.२०२३

S & T CORPORATION LIMITED

CIN L51900MH1984PLC033178 Registered Office: 195, Walkeshwar Road, Mumbai 400 006

Extract of Standalone and Consolidated Financial Results for the quarter and Six months ended September 30, 2023

Consolidated Standalone Standalone Year ended Quarter ened Half-year ended Quarter Half-year 30.09.2023 30.09.2022 30.09.2023 30.06.2023 30.09.2022 30.09.2023 30.09.2023 31.03.2023 Inaudited Unaudited Unaudited Jnaudited naudited naudited Audited 1 Revenue from operations 4.05 0.00 10.74 8.10 61.74 4.0 8.10 61.75 2 Other Operating Income 0.00 0.00 3 Other Income 0.00 5.18 0.00 4.05 0.00 0.00 0.00 0.00 4 Total Income (1 + 2 + 3) 4.05 4.05 10.74 8.10 61.74 4.05 8.10 54.29 5 Expenses a) Employee benefits expense 3.40 2.64 2.33 6.03 4.61 3.40 6.03 9.87 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 b) Finance costs c) Depreciation and amortisation expense 0.44 0.44 0.44 0.88 0.88 0.88 1.75 d) Administration and other expenses 6.39 4.84 3.65 11.24 10.23 4.88 11.28 29.77 8.68 18.15 41.39 Total expenses (5a to 5d) 9.47 6.42 15.72 8.72 18.19 6 Profit before exceptional item and tax -4.63 -5.42 4.32 -10.05 46.02 -4.67 -10.09 12.90 0.00 7 Exceptional item (net) 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 8 Profit before tax -4.63 -5.42 4.32 -10.05 46.02 -4.6 -10.09 12.90 9 Tax expense/Write back) 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 10 Profit for the period/year -4.63 -5.42 4.32 -10.05 46.02 -4.67 -10.09 12.90 11 Other comprehensive income (net of taxes 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 -5.42 12 Total comprehensive income for the period/year -4.63 -10.05 46.02 -4.67 -10.09 12.90 4.32 13 Paid up equity share capital (face value per share ₹ 10 Each) 636.62 636.62 636.62 636.62 636.62 636.62 636.62 636.62 14 Other equity 664.72 669.42 661.95 664.72 661.95 664.76 664.76 674.85 15 Earnings per equity share (face value per share (₹2 Each) Basic and diluted before exceptional item (₹) -0.02 -0.02 0.07 -0.02 0.72 -0.02 -0.02 0.04 Basic and diluted after exceptional item (₹) -0.02 -0.02 0.07 -0.02 0.72 -0.02 -0.02 0.04 EPS Based on face value of Equity Share 2.00 2.00 10.00 2.00 10.00 2.00 2.00 2.00

NOTE :- Face value per share ₹ 2 Each with effect from 16.12.2022 NOTES

1. The above unaudited limited reviewed standalone and consolidated financial results of the Company for the quarter and six months ended September 30, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on October 13, 2023. 2. During FY 2022-23, in pursuance of Special Resolution passed on 3rd December 2022, the face value Equity Shares of the Company was Sub-divided from Rs. 10 to Rs. 2 per Share with

m Record Date of 16th December, 2022 . Upon issuance of new ISIN and execution of Corporate Action, 3,18,31,205 Sub-divided Equity shares of Rs. 2 each of the Company were 3. Consolidated Financial Statement for the quarter and half-year, ended September 30, 2023, comprises of financial statement of the Company and, Ssavai Abodes LLP, a LLP established in December 9, 2022, wherein the Company holds 95% Stake. The Financial Statment till the quarter ended June 30, 2023 were presented on Standalone basis as the LLP had no

4. These financial results are available on Company's website www.stcl.co.in and also on website of BSE Limited www.bseindia.com,where the Co. is listed

For S&T Corporation Limited

Ajay Savai Managing Director

Date: 14.10.2023

Amal Ltd

310 B, Veer Savarkar Marg, Dadar (West), Mumbai 400028, Maharashtra, India sec@amal.co.in I (+91 22) 62559700 I www.amal.co.in CIN: L24100MH1974PLC017594

Extract of standalone and consolidated unaudited financial results for the quarter | six months ended on September 30, 2023

[In terms of Regulation 47(1)(b) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015]

Sr.	Particulars			Standa	alone			Consolidated					
No.		Quarter ended on			Six months ended on Year ended on			Q	uarter ended	on	Six months ended on		Year ended on
		September 30, 2023	June 30, 2023	September 30, 2022	September 30, 2023	September 30, 2022	March 31, 2023	September 30, 2023	June 30, 2023	September 30, 2022	September 30, 2023	September 30, 2022	March 31, 2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total income from operations	747.19	418.72	1,152.02	1,165.91	2,243.70	3,916.05	2,220.38	1,680.79	1,490.01	3,901.17	2,580.26	6,131.58
2.	Net profit I (loss) for the period before tax	97.38	(143.96)	24.25	(46.58)	(142.74)	136.55	197.30	(306.15)	(598.86)	(108.85)	(845.36)	(1,568.70)
3.	Net profit I (loss) for the period after tax	72.76	(101.58)	17.27	(28.82)	(99.58)	72.91	171.49	(264.96)	(598.21)	(93.47)	(778.32)	(1,610.50)
4.	Total comprehensive income I (expense) for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	73.48	(100.86)	16,91	(27.38)	(100.30)	75.80	172,21	(264.24)	(598.57)	(92.03)	(779.04)	(1,607,61)
5	Equity share capital	1.236.27	1.236.27	942.50	1.236.27	942.50	1,236.27	1.236.27	1.236.27	942.50	1.236.27	942.50	1.236.27
6.	Other equity	1,====	.,		.,		7,454.45	.,	.,		.,		5,601.58
7.	Earnings per equity share of ₹ 10 each (not annualised, excluding year end), at adjusted price						,						
	Basic earnings (₹)	0.59	(0.82)	0.17	(0.23)	(1.01)	0.16	1.39	(2.14)	(6.06)	(0.76)	(7.88)	(17.05)
	Diluted earnings (₹)	0.59	(0.82)	0.17	(0.23)	(1.01)	0.16	1.39	(2.14)	(6.06)	(0.76)	(7.88)	(17.05)
No	Notes:												

The above is an extract of the detailed format of results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The details in prescribed format of the results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company (www.amal.co.in)

For Amal Ltd Sd/-(Rajeev Kumar) Managing Director DIN: 07731459

October 13, 2023